

रोज वाचा दै. ‘मुंबई लक्षदीप’

जाहीर नोटीस

सर्व संबंधितास या जाहीर सुचना देत आहे असे कळविण्यात येते कि, रे हाऊस क्रमांक बी २७९, सत्य नगर, मॉने राणी शिंगाव, ता. व जिल्हा पल्लरज येथे स्थित आहे. सदर रे हाऊस चे सह मालक श्रीमती रशिया मोहम्मद नवाब (लवानगर) ऊर्फ भारती वि शानबाग (लवानपुत्री) हया दि. २१.०९.२०२० रोजी मरत झाल्या असून त्यांचे पती श्री सय्यद मोहम्मद नवाब झेंदी हे दि. १५.०३.२००७ रोजी मरत झाले असून मर्यातांन श्री फिरोज मोहम्मद नवाब हे एकमेव बासा आहेत व इतर कोणतेही नास्त नाहीत. कोणत्याही इतराच्या, व्यक्तीचा वा संस्थेचा वारसाने, ग्राहण, घन, कोना, दाग, विक्ती, अदलाबदल, भाडेपट्टा इत्यादी वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध व अधिकार असल्यास सदरची नोटीस प्रकिड झाल्यापासून १४ दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित अॅड भक्ती वि अक्रूर, २०४ सिर्स हॉटेस्ट बिल्डिंग, न्यू गोल्डन पॅट रोड, बालाजी ज्वेलर्स स्टॉक, माहेर पुर्व, ता व जि ठाणे ४०११०५ यावर आपली हक्क नोंदवावी. अन्यथा तात काेणत्याही आधारेने, कोणत्याही प्रकारचा हितसंबंध व अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिलेला आहे असे समजण्यास येईल ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी. कागदोपत्री पुराव्याविना आलेल्या हक्कतीचा विचार केला जाणार नाही.

सह
अॅड. भक्ती वि. अक्रूर
वकील, उच्च न्यायालय

In The Court of XX Additional District Judge, District Court, Indore Presiding Officer & श्री रमेश जगत चौधे

(आदेश 5 नियम 20 खखर प्रक्रिया संहिता 1908 चे अन्वयेत प्रारंभित) (RCS A/0001118/2021) मेरस शांतिपुत्र लिमिटेड व्ही नंदिराक विकारा परसमगुपिआ..... वादी

Vs
चिमनलाल..... प्रतिवादी

Process Id-2022
पेशी दिनांक -20/04/2022

प्रेषिती- (1)राजेन्द्र कुमार पिता कुमलाल वता-हल मुकाम मरणाला नवा अयेरी मुंबई 400059

यह कि प्राथी मेरस शांतिपुत्रा इस्टर्डीट लिमिटेड त्ठ नदिशक विकारा परसमगुपिआ ने आपके गिरुछ सिविल वुट ए के लिए वाद संरक्षित किया है. आपको इस न्यायाचर्या में सूचना के प्रकाशन के 30 दिवस के भीतर वाद का उत्तर देने के लिये उपसजात /होअर देने के लिये सम्मन किया जाता है. आप न्यायाचर्या में खरय या किसी ऐसे व्हीडर (अधिकृत) द्वारा उपसजात हो सकते है. जिसे आपका अनुरोध दिया गये हो और जो इस वाद में संबंधित सारा प्रमाण कवनी का उतर दे सके। आपको यह निदेश भी दिया जाता है कि उस दिन आपनी प्रतिसक्षा का लिखित कवन प्रस्तुत करे और उस दिन ऐसे सह दरबानेवरी जो आपके कऊने या शक्ति में है पेश करे जिम पर आपका प्रतिसक्षा या मुजर्राई का दावा या प्रतिदवा आधातरि हो, और यदि आप अन्य किसी दस्तावेज का प्रत वाह आपके कऊने या शक्ति में हो आपनी प्रतिसक्षा वा मुजर्रा के दावे या प्रतिसक्ष के सम्बंध में साथके के रूप में निमर करते है तो ऐसे सभी दस्तावेज की लिखित कवन के साथ उपस्थती की जानी वाली सूची में प्रशिष्ट करे। आपको सूचित किया जाता है कि यदि आप उपर बताई गई अधिध में इस न्यायाचर्या में उपस्थित नही होगे तो वाद की एक प्रसीय सुनवाई कर उसका निपटारा आपकी अनुपस्थिति में किया जायेगा। साधा ही यह भी सूचित किया जाता है कि यदि आप निराकरण मध्यस्थ के माध्यम से करुने के इच्छुक है तो पीटरीनर अधिवरी को अवगत कराई। यह आज तारीख 11 March 2022 को रेरे हस्तकार से और न्यायालय की मुद्रा लगा कर दिया गये है।

सिल
दिखाणे-
कृपया ध्यान दें- 1. यदि किसी कारणवश उक्त तिथि को न्यायालय अवस्था पर परते ले तो आपनी कांवेनिस पर यह प्रक्रिया सुनवाई में किया जायेगा।
(आर. आर. सौरी)
बीसवें अपर जिला न्यायाधीश इन्दौर (म.प्र.)

PUBLIC NOTICE

Notice is given that my client **Mrs. Aziza Abdul Kader**, have lost the Original Sale Agreement of the Builder M/s. Annul Builders of Flat No. 104, B Wing, Bldg No.18, Aqsa CHS Ltd, 1st Floor, Amrut Nagar, Jogeshwari (West), Mumbai-400102. If any person finds the same are requested to inform or handover the same to the undersigned at **Shop No.4A/9B, Bldg. No.02, Madina House CHS Ltd., Karimi Park, Oshiwara Garden Lane, Jogeshwari (W), Mumbai- 400 102** within 10 days from the publication of this notice, any claim/s thereafter shall not be entertained and/or maintainable. **Sd/-**
Mr. Siraj Faruk Ghiwala
Advocate: 9224194897
Place: Mumbai Date: 20/03/2022

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) श्रीमती आशा सूरेश नानरे व (२) श्री. दिव्यांग सूरेश नानरे, (३) श्रीमती उर्मिला उद्दहास चांदे ऊर्फ सुनंदा तातोबा नानरे आणि (४) श्रीमती दिपाली संभाजी नानरे आणि (२) श्री. अश्विषक संभाजी नानरे व (५) श्री. यशवंत तातोबा नानरे हे फ्लॅट क्र.सी-१०, बारकाप(१) न्यू फ्रेण्डस को-ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.५३०, रोड क्र.आरएससी-५३, सेक्टर-५, बारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००९७ (बायुदे सर फ्लॅट) वा जागेचे कायदेशीर मालक आहेत तसेच भागप्राप्त कर.१० नुसार अनुक्रमांक ४६ ते ५० धारक चांकाप(१) न्यू फ्रेण्डस को-ऑप.हौ.सो.लि. (सदर सोसायटी) द्वारे विवरीत रु.५०/- प्रत्येकी दराने मुल्याचे ५ (पाच) शेअर्स (सदर शेअर्स) चे मालक आहेत.

मुळतः सर फ्लॅट श्रीमती कमलाबाई तातोबा नानरे यांनी खरेदी व प्राप्त केला होता. याने २९ मार्च, २००६ रोजी निघन झाले, त्यांच्या पश्चात (१) श्री. तातोबा श्रवणा नानरे यांचे १ मे, २००९ रोजी निघन झाले (नात्याने पती) आणि (२) श्री. सूरेश तातोबा नानरे यांचे २४ जुलै, २०१० रोजी निघन झाले (नात्याने मुलगा) आणि (३) श्रीमती आशा सूरेश नानरे (नात्याने सुन) आणि (४) श्री. दिव्यांग सूरेश नानरे (नात्याने नातू) आणि (५) श्रीमती उर्मिला उद्दहास चांदे ऊर्फ कुमारी सुनंदा तातोबा नानरे (नात्याने विवाहीन मुलगी) आणि (६) श्री. संभाजी तातोबा नानरे यांचे ८ मे, २०२१ रोजी निघन झाले (नात्याने मुलगा), (७) श्रीमती दिपाली संभाजी नानरे (नात्याने सुन) आणि (८) श्री. अश्विषक संभाजी नानरे (नात्याने नातू) आणि (५) श्री. यशवंत तातोबा नानरे (नात्याने मुलगा) हे हिंदू वारसा कायद्यानुसार कायदेशीर वारसदार आहेत.

जर कोणा व्यक्तीस सर फ्लॅट किंवा भागवार विक्री, हस्तान्तर करारनामा, तारण (तसम किंवा अन्य प्रकारे), अदलाबदल, वारसाहक्क, भाडेपट्टा, मालकी हक्क, बहिष्ता, कायदेशीर हक्क, पचना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, पंरिक्षा, दावा किंवा बोजा किंवा अन्य जमी स्वस्वप्रात कोणताही दावा, आक्षेप, अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात मागून घ्यावी नसुद केल्या पश्चात त्यांच्या सदर मालमत्तेचे अधिकाराबाबत आणि सदर मालमत्तासह हस्तान्तरणाबाबत आक्षेप /दावाचे पुच्छाई दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह सर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सर फ्लॅट व सर शेअर्स हे सर्व अधिभार किंवा दाव्याविषासून अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय मुक्त आहेत असे घोषित केले जाईल आणि वस्तुतः ते त्याम किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

मालमत्तेची अनुसूची
फ्लॅट क्र.सी-१०, बारकाप(१) न्यू फ्रेण्डस को-ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.५३०, रोड क्र. आरएससी-५३, सेक्टर-५, बारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००९७, जमीन सीटीएस क्र.१/सी/१, गाव कांदिवली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा.

आज दिनांकीत १७ मार्च, २०२२
श्री. प्रशांत ए. राणे
वकील उच्च न्यायालय
चेंबर: कार्यालय क्र.०१, १ला मजला, गिन्कार टॉवर, दक्षिण पोलीस ठाणेसमोर, कावेरी गोल्डच्या वर, दक्षिण (पुर्व), मुंबई-४००९६८.

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that **Late Smt. Hansabehn Pramodrai Lotia**, member of the Anand Hara Shantingang Co-operative Housing Society Ltd. and owner of Shop No. 04, Bldg. No. A-59/60, Sector - 3, Shantingang, Mira Road (East), Dist. Thane, died intestate on 21/11/2021. **Mr. Chandresh Pramodrai Lotia** is claiming transfer of Shares and interest in respect of the above shop in his name being the son and legal heir of the deceased member. The other legal heirs of the deceased, Mrs. Harsha Manoj Shah and others released their share in respect of the above shop in favour of the claimant by entering into a Registered Release deed dated 08.02.2022. The Claims and objections are hereby invited from other legal heirs and successors of the deceased member in respect of the said shop, inform to be undersigned within period of 15 days from the publication of this notices failing which the society will transfer the shares and interest belonging to the deceased member and thereafter no claims or objections will not be considered by the society.

Sd/-
K. R. TIWARI (ADVOCATE)
Shop No. 14, A - 5, Sector - 7, Shantingang, Mira Road (E), Dist - Thane 401 107

जाहीर सूचना

स्वर्गीय श्री. धनेश नोरामहाराज नरिचानिया हे एकनाथुभी क्लारिफिको को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी (प.) यांचा पता: मावडीवा नगर, कांदिवली (प.), मुंबई-४०००९७ सा सोसायटीचे सदस्य व जागेचे मालक आहेत आणि सोसायटीच्या झमतीतधीतील फ्लॅट क्र.३/८५/८ या धारक आहेत, यांचे कायदेशीर वारसदार न भेला दिनांक १८.०१.२०१६ रोजी निघन झाले. सदर स्वर्गीय श्री. धनेश नोरामहाराज नरिचानिया यांचे कायदेशीर वारसदारांनी श्री. तेजस धनेश नरिचानिया यांचा नावे दिनांक ४ मार्च, २०२२ रोजीचा नोंदीकृत मुक्ता कारनामा निष्पादित करून त्यांच्या नावे शेअर मुक्त केले आहेत.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मत समायोजन सर शेअर्स व हितसंबंधांचे हस्तान्तर होण्यास वारस किंवा अन्य दवेवरी/आक्षेप घेणारे संभाव्यपट्टा काही दवे किंवा कारण असल्या ते ह्या सूनेच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मत समायोजनच्या शेअर्स व हितसंबंधांचे हस्तान्तरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या वा/आक्षेपच्या पुच्छाई अनौ किमपुत्रे आणि अन्य पुरावांच्या प्रसिद्ध मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुक्ता सर शेअर्स व/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मत समायोजनच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांची सोसायटी उपविधीतील तत्सुदीमधील दिलेल्या मागने व्यवहार करण्या सोसायटी वकीलकरीत असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मत समायोजनच्या शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तान्तरणा काही दवे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तत्सुदीमसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदीकृत उपविधीची प्रत दवेवरी/आक्षेपकाय्द्वारे निरीक्षणकर्ती सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सदस्य कोणत्याही समर प्रसिद्धीच्या तारखेपासून कालावधी सारून त्यांच्या तारखेवरी सर्व कामकाजाच्या दिवशी उपलब्ध आहे.

च्या वतीने व करिता
एकनाथुभी क्लारिफिको को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी (प.)
सह/ -
ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२२

मोरेणा वारणा सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई

ठाणे शाखा कार्यालय : ऑ. नं. ३०४, ३ रा मजला, टापीकल न्यू इरा विजनेस पार्क, कामागर हासियतलसमोर, वागळे इस्टेट, ठाणे (प). टेलिफोन २५८००१०१/ ९५४९९८३०३३

गोल्ड लोन - लिलाव नोटीस

सर्व संबंधितांना आणि त्याम जनेस या नोटीसीने कळविणेत येते की, आमचेकडे श्री. रमेशकुमार चुनीलाल वेण्णा यांचे सोा तारण कर्जे खारे क. १५१२ मध्ये तारण असलेले सुवर्ण अंकरां सोवव्यावसाठी मुदत संपलेली असून वारंवार नोटीस देउनही आज अखेर सर कर्जफेड करून दायिणे सोडलेलेले सदस्यापुळे ठाणे शाखा कार्यालयात सर्वजनिक लिलावाद्वारे त्याची सोसायट दि. २८/०३/२०२२ रोजी रु ३.०० वावता विक्री केती जाणार आहे. निव्वळ वजन ५५ ग्रॅम असून आज अखेर थकवाकी : रु. २,१५,०९७/- आहे.

दि. : १६/०३/२०२२
सही/-
ठिकाण : ठाणे
शाखाव्यवस्थापक

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT our clients, Ganesh Vishal Infra Engineering Private Limited, a company registered under the Companies Act, 1956, bearing its CIN No.UJ0102MH2012PTC225916, having its registered office at 1st Floor, Dina Building, 53, Maharashtra Karve Road, Marine Lines, Mumbai -400 002, are intending to purchase immovable properties from the owners (i) Melville Gonsalves, (ii) Colette Violet D'Souza alias Colette Violet Gonsalves, (iii) Vida Enid D'Lima, (iv) Anelka Mlian alias Anelka Gonsalves, (vi) Coral Mary Gonsalves, (vii) Chryslin Francis Gonsalves, (viii) Ronovon Roger Gonsalves, (ix) Charalyn Margaretta Gonsalves, (x) Eula Ebba D'Souza and (xi) Raeborne John Mario Gonsalves, as more particularly described in the **Schedule** hereunder written, free from all encumbrances.

ANY PERSON, jointly and/or severally, having any claim, right, title, interest and/or charge in respect of the said properties, inclusive but not limited to inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession, possession of original title deeds and/or any encumbrance whatsoever or otherwise is hereby requested to intimate the same to the undersigned at **Chamber No.5, 2nd Floor, Hanuman Building, 2, R. S. Sapre Marg, Picket Road, Mumbai - 400 002**, within 14 days from the date of publication of this notice with all supporting documents, failing which the transaction shall be completed without any reference to such claim(s) of such person(s) and such claim(s), if any, shall be treated as waived and not binding on our clients.

THE SCHEDULE OF THE PROPERTY
ALL THAT PIECE AND PARCEL of land or Ground together with all the messuages, tenements, dwelling houses and/or any other and further structure(s) standing thereon, bearing Survey No.27, Hissa No.9 & 12, assigned corresponding C.T.S. No.184A admeasuring about 2468 square meters or thereabout, land bearing C.T.S. No.184B(Part) admeasuring 1330.6 square meters or thereabout, land bearing C.T.S. No.184C admeasuring about 314.4 square meters or thereabout and land bearing C.T.S. No.184D admeasuring about 93.4 square meters or thereabout, in all aggregating at 4206.4 square meters, at Sahar Village, Andheri Taluka, within revenue jurisdiction of Sub - Registrar of Assurances, Mumbai Suburban District and municipal jurisdiction of K/East Ward, situated at Om Nagar, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai -400 069 and bounded on or towards East by land bearing land bearing C.T.S. No.192, on or towards West by Public Road known as Kavivar Pandit Indira Marg, on or towards North by Part of Land bearing C.T.S. No.183(Pt.) occupied by Sai Pooja Co - operative Housing Society Ltd. and Part by Land bearing C.T.S. No.198A/And on or towards South by Public Road known as Om Nagar Road; **Dated this 20th day of March 2022.**

Viral Dilip Shukla
Partner
M/s Shukla & Associates
Advocates & Solicitors

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public enlage by our client, **1] Mr. Bhanudas Bapu Sawant Through P.O.A. Holder Mrs. Sunanda Bhanudas Sawant 2] Mrs. Sunanda Bhanudas Sawant**, in respect of **Flat No. 402, on the 2nd Floor, Building No. A-1, in the Building known as Shanti Vihar A-1 Co-Op. Hsg. Soc. Ltd., situated at Shanti Vihar, Opp. Sector-2, Mira Road (E), Dist: Thane-401107;** (hereinafter referred as the "said Flat"). Initially the said Flat was purchased by Mr. Pravinchandra P. Doshi & Kamala Maganlal Lakhmichand Through P.O.A. Holder Mr. Parag H. Doshi; by M/S. Unique Star Construction, by registered Agreement for Sale dated 02/06/1999 alongwith Deed of declaration dated **12/10/2000** at Thane-4 bearing Doc No. CHHA-3456-2000. Whereas Mr. Pravinchandra P. Doshi & Kamala Maganlal Lakhmichand Through P.O.A. Holder Mr. Parag H. Doshi had the said Flat to Mr. Parag H. Doshi by unregistered Gift Deed dated 15/01/2001. Later Mr. Parag H. Doshi sold the Said Flat to Miss. Meenaxi Bhanudas Sawant; by registered Agreement for Sale dated 01/12/2009 bearing Doc No. TNN-10-9920-2009 on dated 02/12/2009. Whereas Mrs. Meenaxi Anand Revannavar (Maiden Name- Miss. Meenaxi Bhanudas Sawant) gifted the said Flat to our Client by gift deed dated 12/07/2012 bearing Doc No. TNN-10-06861-2012. Further reported that our client lost/misplaced the following documents. (1) Registered Agreement dated 02/06/1999 with Deed of declaration dated **12/10/2000** alongwith Registration Receipt of Thane-4 bearing Doc No. CHHA-3456-2000 executed between Mr. Pravinchandra P. Doshi & Kamala Maganlal Lakhmichand Through P.O.A. Holder Mr. Parag H. Doshi had purchased from M/S. Unique Star Construction. (2) Unregistered Gift Deed dated 15/01/2001 executed between Mr. Pravinchandra P. Doshi & Kamala Maganlal Lakhmichand Through P.O.A. Holder Mr. Parag H. Doshi gifted the said Flat to Mr. Parag H. Doshi. (3) registered Agreement dated 01/12/2009 alongwith Registration Receipt bearing Doc No. TNN-10-9920-2009 on dated 02/12/2009 executed between sold the Said Flat to Miss. Meenaxi Bhanudas Sawant. Accordingly Our client has lodged a document missing complaint at Naysa Nagar Police Station vide Report No. 5308-2022 dated 14/03/2022. Our client, through this Publication, hereby called upon the public enlarge that If any person/s have found and are in possession of the aforesaid lost Original chain Documents along with its Registration Receipt of the said Flat, then is such person/s have found the same at our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice. Our client further through this Publication, hereby called upon the Public enlarge that any claim/s or right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part or portion thereof by way of and based on the aforesaid Lost Original chain Documents along with its Registration Receipt of the said Flat, shall lodged their respective claims at our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice failing which all such right, title, interest or claim etc. shall be deemed to have been waived and/or abandoned and not binding on our clients.

Sd/-
Rajender Singh Rajpurohit
Advocate High Court, Mumbai
Shop No. 9, Asmita Oberoi CHS Ltd.,
Near Asmita Club, Mira Road (E),
Dist. Thane: 401107.

Place: Mira Road
Date: 20.03.2022

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. गोविंद पुरुषोत्तम भट हे फ्लॅट क्र.४०४, १ था मजला, शेअरफळ ८२, ३ वी.सी. (तसम ८८५.८६ चौ.फु.) विल्टनगु हेन, बी.सिंग, जे.के. पल्लेयन स्टापुन ड्राग इमारत, लेक होमस कॉम्प्लेक्स, अदिर संकरासराय पार्क, सन प्लॉट क्र.५, सर्व्हे क्र.६ (भाग), नविवन सी.एस.क्र.११/बी/११, ११बी/४ (भाग) व ११बी/८, गाव चांदिवली, तालुका बोरिवली, मुंबई मुंबई उपनगर, महाराष्ट्र, भारत येथील जागेचे मालक आहेत. असे की, श्री. गोविंद पुरुषोत्तम भट यांनी संवृकणे वर नसुद केलेले फ्लॅट श्रीमती विद्या गोविंद भट यांच्यासह खरीदी केले होते, ज्यांचे मुंबई येथे दिनांक ०६.०४.२०१० रोजी निघन झाले आणि सर्व कायदेशीर वासदार (श्रीमती स्मृती गोविंद भट व श्री. निवत गोविंद भट) यांनी अनुक्रमांक केआरएन३-१९५०-२०२२ नुसार नोंदीकृत दिनांक ०४.०२.२०२२ रोजीचे मुक्ता कारनामा श्री. गोविंद पुरुषोत्तम भट यांच्या नावे निष्पादित केले होते आणि त्याद्वारे सर फ्लॅट जागेचे ते मालक झाले होते.

न्यायाधी श्री. गोविंद पुरुषोत्तम भट यांनी माझे अधिलसाह सर फ्लॅटच्या विक्री कारनामा केला आहे आणि जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वासदारसह सर जागेबाबत कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह खालील न्यायालयीनकडे कळवावे. तत्सुद कोणतेही दावा निघायत न येता उपलब्ध कोणत्याही कायदेशीर सर्व अधिकार गळे आणि पूर्ण करतील आणि त्या द्या. सर सूचनेनंतर प्राप्त झाल्यास विचारले येलेले जाणार नाही.

आज दिनांकीत २० मार्च, २०२२

जेंदू आ. सिंग
वकील उच्च न्यायालय
दुकान क्र.६८, पवई पलाडा, हिरानंदीवा गार्डन,
पवई, मुंबई-४०००९६.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that MRS. SHAHINABIBI KHAN (OWNER), the flat being Flat No. 704, SAHYADRI APTS. PLOT NO - 02, WING - B/1, PIMPRI/PADA, MALAD EAST, MUMBAI - 400097 (said flat). That the said flat was sold to MRS. SAHYADRI ENTERPRISES to the first owner in the name of MR. BRIAN M. MIRANDA who sold to MRS. SHAHINABIBI KHAN being the owner have represented to have the lawful possession and rights to the said flat, MRS. SHAHINABIBI KHAN had lost/misplaced the sale agreement dated 11/12/2002 executed between MRS. SAHYADRI ENTERPRISES and MR. BRIAN M. MIRANDA and share certificate No. 52 issued by Sahyadri Apartment CHSL in the name of MR. BRIAN M. MIRANDA.

The undersigned advocate hereby invites claims or objection from claimants or objectors for the transfer of the said right, interest or title in the said flat, within a period of 07 days from the publication of this notice, with copies of documentary proofs to support the claim/objection. If no claims/objections are received within the period prescribed above, the negotiation will be completed and it will be presumed and/or deemed that there are no such claims/objections and if any, the same have been waived or abandoned and my client will be free to complete without any reference to such claims made thereafter.

Sd/-
Adv. Shujauddin H. Qureshi (Reg. 885)
PLACE: MUMBAI DATE: 20/03/2022

PUBLIC NOTICE

Notice hereby given that the Certificate(s) for Equity 126 Shares face value of Rs. 10/- Dist. Nos. 22207767 to 22207892 of Abbott India Limited Standing in the name(s) of Neelima Madhukar Patankar and Madhukar Ganesh Patankar has / have been lost or mislaid & the undersigned has/have applied to the company to issue duplicate certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its registered office Abbott India Limited, 3 - 4 Corporate Park, Sion Trombay Road, Mumbai - 400071. Within 1 Month from this date else the company will proceed to issue Duplicate Certificate(s) **Date : 20.03.2022** **Name of Share Holders : Neelima Madhukar Patankar & Madhukar Ganesh Patankar**

PUBLIC NOTICE

This is to notify that **Late SMT. DAMAYANTI MANGALDAS THAKKAR** owner of B/23, 2nd Floor, Ajanta CHS, Malad East, Mumbai-400 097. The Title document in respect of the said Flat i.e Share Certificate No. 0206 is issued in the name has been misplaced and complaint regarding the same has been filed at Dindoshi Police Station, Malad East, Mumbai-400 097 vide no. 2789/2022 by the owner.

Any person/s in custody of the Original copy of the abovesaid document or having claim/right against the said Flat by way of sale, exchange, charge, gift, trust, inheritance, possession, lease, mortgage, lien or otherwise requested to make the same known in writing with documentary evidence to below mentioned address within 14 days from the date hereof, failing which, it will be presumed that no person has any claim against the said premises and deal of the said premises will be completed without any further reference to such claims. **Dated this 20th day of March 2022.**

for an behalf of
Atul Mangaldas Thakkar
B/23, Ajanta CHS, Malad East,
Mumbai - 400 097. Mob. 91368113007

Place : Mumbai
Date : 20-03-2022

PUBLIC NOTICE

LOSS OF AGREEMENT
Notice is hereby given that **MR. SHYAMSUNDAR SHIVBHAGVAN MURARKA**, the legal heir of **LATE MRS. MEVADEVI SHIVBHAGVAN MURARKA** have lost/misplaced, the under noted original agreements of the **Flat No. 7** in building known as "**SIMLA HOUSE**" belonging to **AMAR HIMACHAL Co-operative Housing Society Ltd., Plot No. 2, 3 & 5, Opp. B.M.C. Garage, Pansion Sagar, G. M. Road, Chembur, Mumbai - 400 089.**

- Original Agreement between BUILDER [Seller] and MR. SARWANKUMAR LEPNURAM SHARMA [Purchase]**
- Original Agreement between MR. SARWANKUMAR LEPNURAM SHARMA [Seller] and MR. G. SUKUMARANA. SARI [Purchase]**
- Original Agreement between MR. G. SUKUMARANA. A. SARI [Seller] and MR. GURUBHEJINGH JOGINDERSINGH NARANG [Purchase]**

Police Compliant has been lodged for the same on 18.3.2022. If any person has any claim in, upon or against the aforesaid lost agreement & transfer papers of Flat No. 7 by way of sale, mortgage, charge, lease, or license or claiming any right or interest for any reason or purpose of any nature, the same may be submitted in writing along with requisite proof within 14 (Fourteen) days from the date of the publication of this public notice, to Advocate Dhruvin J. Modi, having address at Office C-15, Ground Floor, Kailas Plaza, Near Odeon Cinema, Vallabh Bagg Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077, failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clients and considered as if there is no claim of any person of any nature against the said property. **Sd/- Dhruvin J. Modi (Advocate)**

जाहीर सूचना

याद्वारे जाहीर सूचना देण्यात येत आहे की, श्री. अमृतलाल जयशंकर दवे व श्रीमती पुष्पा अमृतलाल दवे हे फ्लॅट क्र.१, १ला मजला, शेअरफळ २९७ चौ.फू. कार्पे क्षेत्र, इमारत क्र.ए/६/१७, यशदायिनी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन सीटीएस क्र.१४५८, जीवन बिमा नगर, बोरिवली (प.), गाव एक्सर, तालुका बोरिवली व जिह्हा मुंबई उपनगर येथील जागेचे संयुक्त मालक होते. ज्याअर्शी श्रीमती पुष्पा अमृतलाल दवे यांचे दिनांक ०१.०८.२०१३ रोजी अकस्मात निघन झाले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याकाळात कोणतेही नोंदीकृत किंवा अ-नोंदीकृत रकछापत्र केले नव्हते आणि त्यांच्या पश्चात श्री. महेंद्र अमृतलाल दवे व श्री. अमृतलाल जयशंकर दवे हे कायदेशीर वासदार आहेत.

जर कोणा व्यक्तीस सर फ्लॅट किंवा भागवार विक्री, तारण, भाडेपट्टा, बक्षीस, अदलाबदल, वारसाहक्क, मृत्युपत्र, न्यास, विभागणी, अधिभार, मालकी हक्क, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित, दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह खालील न्यायालयीन वकील यांच्याकडे त्यांचे कार्यालयात सर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे आणि सर कालावधी समाप्तीनंतर असे संभाव्य दावा किंवा हित त्याम किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

सही/-
अॅड. उत्कर्ष पी. चतुर्वेदी
वकील उच्च न्यायालय, मुंबई
ए-२०५, साई बाबा आर्केड कोहोसो, प्लॉट क्र.७९१ व ७९२, सेक्टर-११, वाशी, नवी मुंबई-४००७०३.

रिलायन्स मीडियावर्क्स लिमिटेड

सीआयएस : २९१९९९९२एमएच१८०७पीएलसी४२०२७
नॉन्प्रीकृत कार्यालय: ए/१०२, पॅमल अपार्टमेंट, जुहू लॅन, अपेरी (प.), मुंबई-४०००५८, इ. १०२-२२-२६५४४५०
ई-मेल: corporatesecretarial1234@gmail.com
वेब: https://www.reliancemediaworks.com/

अतिरिक्त सर्वसाधारण सभेची सूचना व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृक्श्राव्य माध्यमातून (ऑपेलीएन) द्वारे

येथे सूचना देण्यात येत आहे की